

प्रकरण पाच्ये

उपसंहार

एकोणिसाब्या शातकातील मराठी साहित्य समाजनिष्ठ आहे. या साहित्याच्या निर्मितिप्रेरणा तत्कालीन समाजजीवनातच आहेत. इंग्रजी शिक्षामुळे नवी दृष्टी प्राप्त झालेल्या तस्माना स्वसमाजयितीची जाणारीव झाली. इंग्रजी ज्ञानाने नवशिक्षितीची मने परिवर्तित होऊ लागली. पाश्चात्य जीवनदृष्टी आणि द्विद्वाद याच्या आधारे आपल्या समाजस्थितीची मीमांसा करणा-या सुधारकांनी सामाजिक सुधारणेची चळवळ सुरु केली. साहित्याचे क्षेत्रही या चळवळीपासून दूर राहू शाळेनाही. या चळवळीमध्ये विचाराचे संस्कार तत्कालीन लेखकांवर होऊन त्याचे प्रतिबिंब त्याच्या साहित्यात हळूहळू उमटू लागले. एकोणिसाब्या शातकातील वाढ.म्यनिर्मिती अनेक स्पौनी झाली. परंतु या वाढ.म्यात फारशी क्लात्मकता बाटक्त नाही. असे असले तरी तत्कालीन समाजाच्या विशिष्ट गरजेतूनच हे वाढ.म्य निर्माण झालेन या वाढ.म्याला सामाजिकतेवे अ क्षिष्ठान प्राप्त झालेले दिसते. यामुळे पाश्चात्य ज्ञानविज्ञानामुळे नवशिक्षितीना जी नवी जीवनदृष्टी मिळाली ती या लेभनामागील प्रेरणा आहे. ऐहिक जीवन आणि लौकिक उन्नतीचे प्रश्न याना त्यात प्राधान्य मिळाले. पारलौकिकापेक्षा लौकिक आणि पारमार्थिकतेपेक्षा आर्थिक झाला अनेक गोष्टींकडे समाजाचे लक्ष वेष्टावे, नव्या पिठीला याची जाणारीव करून देणे हा या वाढ.म्यनिर्मितीमागील उद्देश होता. वैवारीक संघर्षातून या काळात साहित्याची निर्मिती झाली. एकूण एकोणिसाब्या शातकातील वाढ.म्याने अर्वाचीन मराठी साहित्याचा पाया घातला, हे मान्य करावे लागेल.

एकोणिसाब्या शातकातील नाटकालर हे तत्कालीन सामाजिक चळवळींशी संबंधित होते. काही सामाजिक सुधारणा चळवळीचे पुरस्कर्ते होते तर काही सुधारणा विरोधी चळवळीचे कार्यकर्ते होते. नेहाडाचे क्लावंत असायापेक्षा चळवळीप्रध्ये काम करणारे कार्यकर्तेच होते. हे त्याच्या नाटयलेखनातून दिसते. दोन्ही पक्षांच्या नाटकाकारीचे ध्येय एकच ते

म्हणजे आपल्या विचारांचा प्रचार करणो. म्हणूनच त्यांनी नाटकीसारख्या माध्यमाचा आधार घेतला. एकाचवेळी अनेक लोकापर्यंत पोहचणारे माध्यम म्हणजे नाटक होय. ते सर्व थरांतील लोकांपर्यंत पोहोचत असल्याने अनुकूल प्रतिकूल विचार व्यक्त करण्यासाठी तत्कालीन नाटकारांना "नाटक" हा वाढ. म्यापुकार सोईचा वाटला. हे कलावंत साहित्यक कार्यकर्तेच असल्याने आणि नाटकाचा उपयोग त्यांनी प्रचाराचे माध्यम म्हणून केल्याने त्याच्या नाट्यलेखनाच्या स्वरूपावर त्याच्या धेयाचा परिणाम झाला आहे. नाटकाच्या कथानकाची बांधनी करताना, घटना व पुस्तगाची योजना करताना, व्यक्तिचिन्हांचे करताना, आपल्या प्रचारासाठी अनुकूल होतील हीच भूमिका प्रधान राहिली. त्याच्या नाटकात व्यक्तीची स्वभावदर्शने नाहीतर. ती पात्रे स्वतंत्र व्यक्तिमत्वाने वावरत नसून नाटककाराच्या इच्छेनुसारच वावरतात, म्हणजेव तत्कालीन नाटकारांनी आपल्या विचाराच्या प्रचारासाठीच नाटकाच्या कथानकाचा, त्यातील व्यक्तिचिन्हाचा वापर केला. त्याच्या नाट्यलेखनाला सामाजिक संदर्भ दिसतो. त्या संदर्भातूनच त्याच्या नाटकाचे कथानक, त्यातील घटना व पुस्तग आकार घेतात.

"तृतीय रूप" हे फुल्याचे नाटक तत्कालीन समाजाच्या स्थितीचे निरूपण करणारे आहे. उच्चवर्णिर्यांनी शांडातिशांडांच्या क्लेल्या शांषणाचे दर्शन घडविणे व शांषणाची कारणामीमासा जनमानसा-पुढे ठेवणे ही फुल्याच्या नाट्यलेखनामागील प्रेरणा आहे. केवळ गरीबी व अज्ञानामुळे कुळ-बी भटजोशाच्या भूलथापांना बळी पडतो. पोटी येणा-या संभाव्य मुलावरच्या प्रेमापोटी ऐपत नसताना कर्ज काढून तो धर्मसंकट निभवण्याचा प्रयत्न करतो. आहोरात्र काढाऊकर्षण करून कसाबसा उदरनिर्वाह चालविण्याच्या शांडातिशांडांचे धर्माच्या नावाआली शांषणा करणा-या भिक्खुशाहीवर फुल्यांनी कडाडून हल्साकेला आहे. मूर्तिपूजा, जप- अनुष्ठान, व्रतवेक्ष्ये, जोपर्यंत या समाजात चालू आहेत, तोपर्यंत भिक्खुचे बँड चालू राहणार आणि फुल्यांची खात्री होती. म्हणूनच फुल्यांनी मूर्तिपूजेवर प्रहार केलेले आहेत. भिक्खुशाही, अंधश्रद्धा मूर्तिपूजा या सर्वांना गाढून टाकणारी एक शावती म्हणजे शिक्षा-

देवधर्माच्या नावावर शृङ्गातिशृङ्गाच्या अडाणीपणाचा फायदा भटभिक्षुक घेतात. नाना प्रकारच्या बैषश्रद्धा आणि भीक्सट समजूती शृङ्गातिशृङ्गावर लादतात व त्याच्या ज्ञानाचा फायदा घेऊ त्याची पिळवणूक करतात, त्याना लुब्धीडतात. त्याची फलवणूक करतात. शिक्षण घेऊ शाहाण्या बनलेल्या जनतेची फलवणूक ते कसू शाक्षार नाहीत. म्हणून ज्ञान म्हणाऱ्ये तृतीय रत्न असारी संकल्पना फुल्यानी मीडली आहे.

फुल्याच्या या नाटकातील व्यक्तिक्रिये स्थूल व भडक वाटतात. फुल्याना या नाटकातून स्वमतभ्या प्रचार करावयाचा असल्याने सामाजिक प्रबोधनावरच त्यानी भर देणे स्वाभाविक होते. त्यामुळे पात्ररेखाटने भडक व बटबटीत होणे अटक आहे. फुल्याच्या लेखनशौलीमध्ये स्पष्टोक्ती, उपहास, उपरोध, व आवेशाही आढळतो. बोलीभाषेवा वापर, परखण्डा, कास्याचा कळवळा, अर्धवाहीत्व, व चित्रमयता ही फुल्याच्या लेउनशौलीची महत्वाची वैशिष्ट्ये या नाटकात आढळतात.

१८५५ साली लिहिलेले मराठीतील हे पहिले सामाजिक नाटक आहे. हे नाटक दक्षिणा प्राईज कमिटीकडे फुल्यानी पाठविले होते, पण भिडस्त भटसभासदीच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांचे काही चालेना तेव्हा त्या कमिटीने त्यांचे नाटक नापसंत केले. तत्कालीन काळात या नाटकाची असाप्रकारे उपेक्षा झालीच पण पृथेदेखील वाढ. म्याच्या इतिहासकारांनाही त्याची आठवणा झाली नाही. समाजजागृतीसाठी आणि समाजप्रबोधनासाठी संवादाच्या माध्यमाचा उपयोग कूऱ “तृतीय रत्न” सारखे नाटक फुल्यानी लिहिले. नाट्यगुणाच्या आणि नाट्य-तंत्राच्या दृष्टीने जरी ते सामान्य असले तरी तत्कालीन समाजस्थितीचे प्रतिबिंब त्यात उमटले आहे.

१८५९ साली माडगावकरांनी “व्यवहारापयोगी नाटक” लिहिले. विशिष्ट असा सामाजिक समस्येपेक्षा परागतीला कारणीभूत होणा-या

आा ज्या सर्वसामान्य प्रवृत्ती, चाली व सफ्फ होते त्यापासून परावृत्त करणे ही माझावकरांची नाट्यलेखनामागील भूमिका आहे. या नाटकातून त्यांची सामाजिक प्रश्नासंबंधीची अवस्था प्रकट झाली आहे. मनुष्य अविचाराने वागला असता त्यास कोणाकोणात्या अडचणी येतात, व त्यापासून तो प्रार्पंचिक आणि पारमार्थिक सुखास कसा वंतरतो हे दाखविण्याकरिता माझावकरांनी हा नाटकरूप निबंध लिहिला. मुलांचे लहानपणांनी लग्न करण्यात व लग्नात बळेजावीने वावगे खुर्च करण्यात आमचे लोक किती उत्सुक असतात. हे माझावकरांनी या नाटकातून दाखवून दिले आहे. तत्कालीन पीढरपेशां मध्यमवर्ग, लौकरीती, स्त्री आणि परंपराना शारणा जात होता, गतानुगतिक परंपराना नाकारण्याचे धैर्य त्याच्या ठिकाणांनी नव्हते, लग्न ही होसेमोजेची बाब मानून त्यावर अनावश्यक खर्च करण्याची त्याची प्रवृत्ती होती हे माझावकरांनी दाखविले आहे. तसेच मुला-मुलीचे बालपणांनी लग्न करणे किती अनिष्ट आहे हे ही दाखवून दिले आहे. लग्नात होणारा अनाठायी खर्च व लग्नपंसगी होणारे नायकिनीचे नाच या तत्कालीन अनिष्ट प्रथाचा माझावकरांनी निषेध केला आहे.

इंग्रजी वाढू.म्याच्या प्रभावाने नाटक या वाढू.म्यपकाराविषयीची नवी संकल्पना आकार कैयाच्या काळात हे नाटक लिहिले गेले. नाटक आणि निबंध यांच्या सीमारेषा निश्चित न झालेला हा कालखंड होता. माझावकरांनी कैलेल्या नाटकरूप निबंध या उल्लेखावल्न हे स्पष्ट होते. अक्रम्याकडून लौकिकाकडे अवस्थ्याची ही प्रारम्भिक अवस्था हेती. म्हणूनच नाट्यतंत्राच्या व नाट्यगुणाच्या इष्टीने हे नाटक आदी सामान्य आहे. कलाइष्टया या नाटकात काहीच नसले तरी काळाच्या इष्टीने हे महत्वाचे नाटक ठरते.

कथा, कादेबरी, नाटक आदी साहित्यप्रकारात विविध प्रयोग आज होत असले तरी साहित्यप्रकार म्हणून त्यांचे काही एक रूप आज स्थिर झालेले दिसते. ही स्थिरता येण्याघूर्वीची अवस्था काय होती,

हे साहित्यपुकार कसकसे आकार धारणा करीत होते त्याचा विकासक्रम अभ्यासांने ऐतिहासिक दृष्ट्या गरजेचे आहे. म्हणून "तृतीय रत्न" व "व्यवहारोपयोगी नाटक" याची साक्षीदार म्हणून जाणीवंपूर्वी या अभ्यासासाठी निवड केली. व्यवहारोपयोगी नाटक हे पाठ्रपेशा मध्यमवर्गीयांच्या जीवनाचे व प्रश्नांचे चिन्हणा करणारे, तर तृतीय रत्न नाटक हे शास्त्रात्मकांच्या अथा व शांखणा याचे चिन्हणा करणारे आणि दोन वेगवेगळ्या स्तरांचे प्रतिनिधित्व ही नाटके करतात. तत्कालीन मराठी साहित्यात जो समातर वाङ्मयीन प्रवाह म. फुले यांनी सुर केला, त्याचा "तृतीय रत्न" हा पुरावा आहे.

वाङ्मयेतिहास्लेखन हे जसजरांची सामग्री उपलब्ध होते तसेसे बिंदूबिंदूने पुढे सरकत रहाते. वरील ज्ञानकीचा अभ्यास त्या बिंदूच्या अंशांतीला जरी उपयुक्त ठरला तरी पुरेसे आहे.

संदर्भ सूची

- १० रानडे, गो. मो.
महाराष्ट्रातील समाजविचार
सुविचार प्रकाशन मंडळ
पुणे, पा.आ. १९७१.

- २० तहस्त्रबुद्धे, पृ.ग. (स.),
लोकहितवादीची शातपत्रे
कॉन्टेन्ट्स प्रकाशन
पुणे, चौ. आ. १९७२.

- ३० जोशी, ना. वि.
पुष्टोवर्णन
साहित्य सहकार संघ प्रकाशन
मुंबई, दु. आ. १९७१.

- ४० पद्मनजी, बाबा
अस्त्रातोदय
बांस्के ट्रस्ट अंड बुक सोसा.
मुंबई, पुनर्मुद्रण, १९६३.

- ५० फडके, य.दि. (स.)
महात्मा फळे समग्र वाङ्मय
म.रा. सा. स. मंडळ
सु. पा. आ. १९९१.

- ६० प्रियोक्कर, अ.का.(स.)
दादोबा पांडुरंग : आत्मवरित्र व चरित्र
टवडे प्रकाशन
पा.आ. १९४७

७०. पारीख, गोवर्धन व पारीख इदमती (सं.)
लोकहितवादी समग्र वाङ्मय, खंड १
 म.रा. सा.सं.मैठळ,
 प.आ. १९८६.
८०. माल्यावकर, गो. ना.
मुबईवे कणान
मुबई मराठी ग्रंथसंग्रहालय
 दु. आ. १९६१.
९०. बाब्कीरे, रा. रा.
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राची सामाजिक पुर्णधटना,
भाग १
प्रकाशन
प.आ. १९६२.
१००. रानडे, रमाबाई
आमच्या आयुष्यातील काही आठवणी
आर्युमूषणा मुद्रणालय
 सा. आ. १९५३.
११०. जाभेकर, ग.ग.(सं.)
बाचार्य बाबरास्त्री जाभेकरः जीवनवृत्त व लेखसंग्रह, खंड २
लोकशिक्षण
 पुणे, १९५७.
१२०. जोग, रा. श्री.(सं.)
मराठी वाङ्मयाचा इतिहास, खंड ४
 म. सा. परिषद
 पुणे, दु. आ. १९७३.

- १३० सरदार, गं. बा.
अवाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका

प. आ. १९३७.
- १४० केतकर, गोदावरी
भरतमनोचि नाट्यशास्त्र
पांच्युलर प्रकाशन
मुंबई, द. आ. १९६३.
- १५० बनहट्टी, श्री. ना.
मराठी नाट्यकला आणि नाट्यवाद.म्य
पुणे विद्यापीठ, पुणे, १९५९.
- १६० देशपांडे, वि. भा. (स.)
नाट्यसमीक्षा: काही दृष्टिकोन

मेहता पब्लिशिंग हाऊस
पुणे, १९८५.
- १७० अट, गो. के.
लेख : नाटक : स्वस्य आणि तंत्रविवार
ग्रंथ : ब्रह्मे, मो. द. व इतर (स.)
मराठी नाट्यतंत्र
सुविचार प्रकाशन मंडळ, पुणे.प.आ. १९६४,
- १८० फडके, ना. सी
प्रतिभासाधन

देशमुख आणि कंपनी
पुणे, आ. आ. १९६३.
- १९० गोमळे, द. रा.
रुग्भूमीच्या परिसरात (नाट्यविषयक लेखसंग्रह)
सिटी बुक स्टॉल
पुणे, प.आ. १९६४.

२०. खाडेकर, वि.स.

अभिषेक

हेरामुख आणि कंपनी
पुणे, प.आ. १९७१.

२१. साठे, वि. द.

मराठी नाट्यरचना, तत्र आणि विकास

व्हीनस बुक स्टोल
पुणे- १९५५

२२. सह स्त्रिबुद्धदे, पु.ग.

स्वभावलेखन

मार्डन बुक लेपो, पुणे.

२३. गोमळाके, द.रा.

वरेरकर आणि मराठी रंगभूमी

प.आ. १९५६.

२४. देसाई, व. शां.

नट, नाटक आणि नाटकार

कॉन्टिनेन्टल प्रकाशन
पुणे, १९५६.

२५. जोशी, अणा मार्तेंड

संगीत सौभाग्यरमा अथवा वैधव्यदुःख विमोचन

निर्णयसागर
मुंबई, १८८४.

२६० वाढ्वेकर, मो. नि.

नीलदर्शण

मराठी भाषातर

२७० चित्के, म.बा.

मनोरमा

इंद्रपुकारा

मुंबई, १९७१.

२८० गुदेकर, श्रीराम

भ्रह्मात्मा फूले, विवार आणि वाढ़म्य

प्रतिमा प्रकाशन

पुणे, प.आ. १९९२

२९० फडके, य. दि.

व्यक्ति आणि विवार

श्रीविद्या प्रकाशन

पुणे, प. आ. १९७९.

३०० नसिराबादकर, ल. रा.

प्रबोधनाचा पूर्वरंग

हेमंत प्रकाशन, कोल्हापूर

प.आ. १९९२.

३१० माडगावकर गो. ना.

व्यवहारोपयोगी नाटक

मुंबई, १८५९.

नियतका लिके

१० पुरोगामी सत्यरात्रोधक

एप्रिल - जून १९७९

२० अस्मितादर्श

एमेजू, १९८६

वर्ष १९, अंक २

३० मराठी संतारोधन पत्रिका

वर्ष १२, अंक १, एप्रिल १९६५०